POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

Regd. Off: 303/4/5, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013 (India)

CIN NO. L72200MH1984PLC094539

16th September, 2020

BSE Limited

1st Floor, New Trading Wing, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Scrip Code: 540717

Metropolitan Stock Exchange of India Ltd

Vibgyor Towers, 4th Floor, Plot No.C-62, G- Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400098

Symbol: PQIF

Subject: Newspaper Publication of Notice.

Dear Sir/Madam,

Pursuant to the circulars issued by Ministry of Corporate Affairs vide its circular no. 20/2020 dated May 5, 2020 read with circular no. 14/2020 and no.17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 respectively ('MCA Circulars') together read with circular no. SEBI/H0/CFD/CM01/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India, the newspaper notice informing the 36th AGM of the Company to be held through VC or OAVM has been published in Freepress Journal (In English) and in Navshakti (In Marathi) on 16th September, 2020.

In this regard, we enclose herewith a copy of the aforesaid newspaper publication for your records.

This is for your information and records please.

Thanking you,

Yours truly,

For Polo Queen Industrial and Fintech Limited

Vandana Yadav Company Secretary

Encl: a/a

www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | SEPTEMBER 16, 2020

JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

CIN:L17110MH1988PLC048451 Regd office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham, Goregaon (East), Mumbai-400063

(Rs. in Lakhs except for EPS) Extract of Unaudited Financial Results For The Quarter Ended 30th June, 2020 **Particulars** Quarter Year Quarter Ended Ended Ended 30.06.2020 1.03.2020 30.06.2019 (Audited) (Unaudited) Unaudited Total Income from operations (net) 156.32 1715.60 431.99 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 3.60 87.36 47.41 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 3.60 87.36 47.41 (after Exceptional and/or Extraordinary items 2.57 33.86 Net Profit / (Loss) for the period after tax 66.10 (after Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period 2.57 66.10 33.86 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 438.71 438.71 438.71 Reserves (excluding Revaluation Reserve) 939.96 as shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 0.06 1.51 0.77 (a) Basic (b) Diluted 0.06 1.51 0.77

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Company (www.jsil.in) and on the Stock Exchange websites (www.bseindia.com)

For JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED Date: 15.09.2020 Jattashankar Poddai Place: Mumbai Managing Director

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY **ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION APPEAL NO.475 OF 2018**

> IN **COMPANY PETITION NO.415 OF 2016** WITH **APPEAL NO.476 OF 2018** IN

> **COMPANY PETITION NO.414 OF 2016** WITH **APPEAL NO.477 OF 2018** IN

> **COMPANY PETITION NO.420 OF 2016**

WITH APPEAL NO.478 OF 2018 IN **COMPANY PETITION NO.416 OF 2016**

WITH **APPEAL NO.479 OF 2018 COMPANY PETITION NO.417 OF 2016**

WITH **NOTICE OF MOTION NO.737 OF 2019**

APPEAL NO.476 OF 2018 WITH **NOTICE OF MOTION NO.739 OF 2019**

IN **APPEAL NO.477 OF 2018** WITH **NOTICE OF MOTION NO.741 OF 2019** IN **APPEAL NO.479 OF 2018** WITH

NOTICE OF MOTION NO.742 OF 2019

IN

APPEAL NO.478 OF 2018 Dunnimaa Engineers and Divers Enterprises Pvt. Ltd.

.Appellant. Versus Jagmohan and another

NOTICE TO CALL FOR THE OBJECTIONS, CLAIMS FROM THE **PUBLIC/ WORKERS / CREDITORS TO PROVE THEIR CLAIM** otice is hereby glven, that as per the order dated 09/03/2020 passed by the Hon'ble High Court of Judicature at Bombay in the above matter, the Official Liquidator is directed to advertise to call for the objections, claims

from the public at large. Notice is hereby also given to the workers/creditors of the abovenamed original Respondent Company viz. Dunnimaa Engineers and Divers Enterprises Pvt. Ltd. (in liqn.) that they are required to submit to the Official Liquidator of the High Court, Bombay, proof of their respective debts or claims / objections if any, against the abovenamed company by delivering at the office of the said Official Liquidator on or before the 05/10/2020, or sending

by post to the said Official Liquidator, so as to reach him not later than the

said date, an affidavit proving the debt or claim / objections in the prescribed form with their respective names, addresses and particulars of debt or claim, and any title to priority under section 530 of the Companies Act, 1956. Any creditor who has sent in his proof, if so required by notice in writing from the said Official Liquidator, shall either in person or by his Advocate attend the investigation of such debt or claim at such time and place as shall be specified in such notice and shall produce such further evidence of

Particulars

(before tax, Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period (before tax and

after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period (after tax and

after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]

8 Earnings Per Share (Face value Rs. 2/- per share)

1 Total Revenue from operations (net)

Net Profit / (Loss) for the period

Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 2/- per share)

7 Other Equity

Place: Mumbai

Date: September 15, 2020

Basic:

Diluted

Notes:

his debts or claim as may be required.

(V. P. Katkar) OFFICIAL LIQUIDATOR, HIGH COURT, BOMBAY 5th Floor, Bank of India Bldg., M. G. Road, Fort, Mumbai 400023. **Tel.**: 22675008, 22670024

DONEAR INDUSTRIES LIMITED

Registered Office: Donear House, 8th Floor, Plot No A - 50, Road No. 1 MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093 CIN: L99999MH1987PLC042076; Website: www.donear.com; Email Id: investor@donear.com Phone: (022) - 6834 8100; Fax: (022) - 6834 8313

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

2,074.72

(814.05

(814.05)

(603.46)

(601.98)

1,040.00

(1.16)

(1.16)

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under

Regulation 33 of the SEBI (Listing Obiligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The

full format of Unaudited Financial Results for the first quarter ended June 30, 2020, are available on

the Stock Exchange website (www.bseindia.com/www.nseindia.com) and on the Company's website

The Company continues to closely monitor the impact of the COVID-19 pandemic on all aspects of its

business, including how it will impact its customers, employees, vendors and business partners. The

management has exercised due care, in concluding on significant accounting judgements and estimates,

inter-alia, recoverability of receivables, assessment for impairment of investments, intangible assets,

inventory, based on the information available to date, both internal and external, while preparing the

The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the

Board of Directors at their meeting held on September 15, 2020. The Statutory Auditor of the Company

Company's financial results for the quarter ended June 30, 2020.

has carried out Limited Review of aforesaid result.

ELPRO INTERNATIONAL LIMITED

CIN No:L51505MH1962PLC012425

REGD. OFFICE:- 17 FLOOR, NIRMAL BUILDING, NARIMAN POINT, MUMBAI- 400021. Tel: +91 22 4029 9000, Fax: +91 22 2202 7995 Email: investors@elpro.co.in website: www.elpro.co.in NOTICE OF THE 57th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION OF

BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE is hereby given that the 57th Annual General Meeting of the Members of the Company will be held on Friday NOTICE is hereby given that the 57th Annual General Meeting of the Members of the Company will be held on Friday. the 9th day of October, 2020 at Kamalnayan Bajaj Hall, Bajaj Bhavan, Ground Floor, Jamnala Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai- 400021 at 11:00 A.M. to transact the business as set out in the notice of the annual general meeting. Members may note that in compliance with Ministry of Corporate Affairs General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 (in view of the extraordinary 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/12(RP/2020/79 dated 12th May, 2020 (in view of the extraordinary circumstances due to COVID-19 pandemic), soft copies of the notice convening the 57th AGM and the Annual Report for the FY 2019-220 will only be sent through e-mail to all the shareholders whose e-mail address are registered with the Company/ Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) Link Intime India Pt. Ltd. (Formerly known as Sharex Dynamic (India) Private Limited)/ Depository Participants. The notice will also be available on the Company's website it was elegace, in and on the website of the Stock Exchange where equits change out the Company's all isted. website at www.elpro.co.in and on the website of the Stock Exchange where equity shares of the Company are lister

Members holding shares in physical mode who have not yet registered/updated their email address are requeste

to register the same for receiving the notice, annual report by visiting the link https://linkintime.co.in/EmailReg/ Email_Register.html of Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e.Link Intime India Pvt. Ltd. (Formerly known as Sharex Dynamic (India) Private Limited) by following the instructions mentioned therein. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Ericlay (October 03, 2014) to Firiday (Chapter 09, 2015) the days included the companies of the Company will remain closed from Ericlay (October 03, 2014) to Firiday (Chapter 09, 2015) the days included the companies of the Company will remain closed from Ericlay (October 03, 2014) to Firiday (Chapter 04, 2015) the days included the companies of the Company will remain closed from Ericlay (October 03, 2014) to Firiday (October 03, 2014) to F of the Company will remain closed from Friday, October 02, 2020 to Friday October 09, 2020 (both days inclusive) fo

the purpose of Annual General Meeting (AGM). Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Elpro International Limited is providing to the Members the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and the business may be transacted through remote e-voting services provided by Central Depository Services Limited (CDSL). The instruction for remote e-voting will be given in the Notice of the AGM.

The remote e-voting period shall commence on Tuesday, October 06, 2020 (09:00 A.M.IST) and ends on Thursday October 08, 2020 (05:00 P.M.IST). During the e-voting period, members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, i.e. October 02, 2020 will be eligible to cast their vote electronically. Voting rights shall be in proportion to the number of shares held. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it cannot be changed subsequently. Members who have cast their vote by remote e-voting may also attend but shall not be allowed to vote again at the AGM.

The facility for voting through Poll shall be made available at the meeting and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be entitled to vote at the meeting through Poll.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be eligible to cas

Any person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. Friday, October 02, 2020 may obtain the User ID and Password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com.The detailed procedure for obtaining User id and Password is also provided in the notice of AGM which will be available at website of the Company www.elpro.co.in and the website of CDSL "www. evotingindia.com".If a member is already registered with CDSL for e-voting then he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

Any query or grievance connected with the e-voting may be addressed to CDSL. The contact details of concern person

Designation: Manager

Date: 16.09.2020

Place : Mumbai

Address: Central Depository Services (India) Limited

Office: A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds,

N M Joshi Marg, Lower Parel, (East), Mumbai - 400013 Telephone: 1800 225533

By Order of the Board For Elpro International Limited Binal Khosla

Company Secretary

POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

(CIN: L72200MH1984PLC094539) Registered Office: 304, A to Z Industrial Premises. G. K. Marg. Lower Parel (W)

Mumbai – 400013 Tel: 022 24935421/24817001, Fax: 022 24935420/24817047 E-mail: info@poloqueen.com Website: www.poloqueen.co NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH <u>video conferencing ("vc") / Other Audio Visual Means ("oavm")</u>

IOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Members of Polo Queen Industrial And Fintech Limited ("the Company") will be held on Tuesday, October 20,2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means 'OAVM") without physical presence of the Members at a Common Venue to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM. n view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has ride its circular dated 05th May, 2020 read with Circulars dated 08th April, 2020 and 13 April, 2020 (Collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at the common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations $2015, the AGM of the \,members \,of the \,Company \,will \,be \,held \,through \,VC/OAVM.$

The Notice of the AGM along-with the Annual Report 2019-2020 will be sent only by electroni mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated 12th May, 2020.

Members who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID egistered, as follows:

Shares in Physical Mode: please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com / Company at secretarial@poloqueen.com. click the following link to download the form http://www.satellitecorporate.com/KYC-for%20physical.pdf .

Shares in Dematerialized Mode: please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com / Company at secretarial@poloqueen.com. for sending the notice of this year through email and also

get the details updated in your demat account for future purpose. ne Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-2020 will also available on the Company's website http://poloqueen.com/annual-reports.php. and ebsites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com. and Metropolitan Stock Exchange at www.msei.in respectively. The Notice of the AGM is also available on ne website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com lembers can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The nstructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorun

nder Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Also additionally, the Company providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting").

Detailed procedure for remote e-voting and e-voting system during the AGM is provided i ne Notice of the AGM. By order of the Board of Directors

For Polo Queen Industrial and Fintech Limited Place: Mumbai Vandana Yadav Date: September 15, 2020 **Company Secretary** PULSAR INTERNATIONAL LIMITED

Regd. Office : Adarsh Laxmi Building, Office No. 3, Sai Babanagar, Navghar Road, Bhayandar (East), Thane - 401101. Tel: 2266 0442/2266 0520, Email: pulsar.intltd@gmail.com, CIN: 99999MH1990PLC131655

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED: 30th JUNE, 2020

Ort Ended Qrt Ended ear Ended Ort Ended 30/Jun/20 31/Mar/20 30/Jun/19 31/Mar/20 Audited Unaudite I. Revenue from Operations 3.53 16.53 II. Other Income 0.00 0.00 3.53 III. Total Income (I + II) 0 4.42 16.53 Expenses (a) Cost of Materials Consumed 0.00 0.00 0.00 0.00 (b) Purchase of Stock-in- Trade (Share/ Mutual Fund) 0.00 0.00 0.00 0.00 (c) Change In Inventories of finished goods Work-In- Progress and Stock- In- Trade 0.00 0.00 0.00 0.00 1.36 0.00 (d) Employee benefits expenses 3.53 8 05 0.00 0.00 (e) Finance costs 0.00 (f) Depreciation & Amortization Expenses 0.38 0.27 0.37 0.00 (g) Provision for diminution in long investment 0.00 0.00 0.00 (h) Other Expenses 0.58 17.92 Total Expenses 3.54 4.49 7.16 26.34 -2.75 V. Profit before exceptional Items and tax (III-IV) -3.54 -0.96 -9.81 VI. Exceptional Items
VII. Profit before Tax (V - VI) 0.00 0.00 -0.96 -3.54 -2.75 -9.81 VIII. 1) Tax Expenses 0.00 0.00 0.00 0.00 Current Tax 2) Deferred Tax Total Tax Expenses 0.00 0.00 0.00 0.00 IX. Profit / (Loss) for the period from continuing operations (VII-VIII) -3.54-0.96 -2.75 -9.81 X. Profit/(loss) from discontinued operations 0.00 0.00 0.00 0.00 XI. Tax expenses of discontinued operations 0.00 0.00 0.00 0.00 XII. Profit/(loss) from discontinued operations 0.00 0.00 0.00 0.00 (after tax) (X-XI) -3.54 -0.96 -2.75 -9.81 XIII. Net Profit/(Loss) for the period (IX+XII) XIV. Other comprehensive income A (i) Items that will not be reclassified to profit or loss 0 (ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss 0 B (i) Items that will be reclassified to profit or loss 0 0 0 (ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss 0 0 XV. Total Comprehensive Income for the period (XIII+XIV) (Comparing Profit/(Loss) and other -3.54-0.96-2.75 -9.81 Comprehensive Income for the period) XVI. Earning per equity share -0.12 -0.03 1) Basic -0.09 -0.33 2) Diluted -0.12 -0.03 -0.09

 The above standalone quarterly financial results have been reviewed and recommended by the Audi nmittee of the Board, has been approved by the Board of Directors of the Company at its meeting held or September 14, 2020. The standalone financial results for the quarter ended 30-06-2020 has been subject to limited review by the Company's Statutory Auditors. 2. As the Company's business activity falls within a single primary business segment, namely dealing in Mutua

Fund Unit, the disclosure requirements as per Ind-AS 108 operating segments are not applicable.

The Company did not pending unresolved complaint during last quarter and not receive any investors

complaints / queries during the quarter ended 31-03-2020. 4. The Earing Per Shares has been computed in accordance with Accounting Standard on Earing Per Shares

5. Previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm with the curren

periods classification/disclosure.

By Order of the Board of Director For Pulsar International Ltd.

Place: Mumbai Date: 14.09.2020 M. R. Shah

WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

(FORMERLY KNOWN AS MANVIJAY DEVELOPMENT COMPANY LIMITED)

CIN: L35100MH1982PLC264042

Regd. Office: 701, 7th Floor, Plot - 96/98, Platinum Arcade, JSS Rd, Central Plaza Cinema, Charni Rd, Girgaum, Mumbai - 400004 Corporate Office: C-222, GIDC, Makarpura Industrial Estate Vadodara 390010 E-Mail ID: compliance@wardwizard.in, manvijaydcl@yahoo.com, Website: www.manvijay.com

Extract of Standalone/ Consolidated Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2020

(Rs. In Lakhs)

			Standalone			Consolidated			
Sr. No	Particulars	Quarter ended 30-06-2020 (Unaudited)	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 30-06-2019 (Unaudited)	Year ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 30-06-2020 (Unaudited)	Quarter ended 31-03-2020 (Audited)	Quarter ended 30-06-2019 (Unaudited)	Year ended 31-03-2020 (Audited)
1.	Total income from operations	351.55	6.59	3.46	20.53	351.55	6.59	3.46	20.53
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items#)	15.95	-57.72	-1.92	-90.25	15.95	-58.12	-2.37	-91.10
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	15.95	-57.72	-1.92	-90.25	15.95	-58.12	-2.37	-91.10
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	15.95	-58.54	-1.92	-91.07	15.95	-58.94	-2.37	-91.92
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period(after tax)and other Comprehensive Income (after tax)	15.95	-58.54	-1.92	-91.07	15.95	-58.94	-2.37	-91.92
6.	Equity Share Capital	2019.32	732.5	648	648.23	2156.2	1191.08	648	1191.08
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Bal- ance Sheet of previous year)								
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic: Diluted:	0.08 0.08	-0.08 -0.08	-0.03 -0.03	-1.40 -1.38	0.074 0.074	-0.08 -0.08	-0.04 -0.04	-1.42 -0.37

- The above unaudited Standalone/Consolidated financial results for the quarter ended 30th June, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 14th September, 2020.
- The Financial Results of the following entities have been Standalone/Consolidated with the financial results of Wardwizard Innovations & Mobility Limited (Formerly Known as Manyijay Development Company Limited) (the Company), hereinafter referred to as "the Group"; Subsidiaries-Property Trading of India Limited" The previous period's figures have been re-grouped/re-classified wherever necessary, to correspond with those of the Current period's classification

The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 01st April, 2017 and accordingly, the above results have been prepared in accordance

with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the company's website:

> For Wardwizard Innovations & Mobility Limited (Formerly known as Manvijay Development Co. Ltd)

Yatin Saniay Gupte

Place: Mumbai Date: 14th September, 2020 Managing Director DIN: 07261150



VERITAS (INDIA) LIMITED CIN: L23209MH1985PLC035702 Regd. Off: Veritas house, 3rd Floor, 70 Mint Road, Fort, Mumbai - 400001

Tel Phone: 91 22 2275 5555/61840000, Fax: 91 2275 5556/61840001, Website: www.veritasindia.net

STATEMENTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

(₹ In Lakhs)

			Standalone			Consolidate	d
	Particulars	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 31.03.2020	Quarter ended 30.06.2019	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 31.03.2020	Quarter ended 30.06.2019
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
1	Total income from Operations	5,675.15	12,803.35	9,323.38	42,160.96	49,856.06	47,493.74
2	Profit / (Loss) before exceptional items and tax	27.89	41.11	344.30	1,515.41	7,343.44	1,677.12
3	Profit / (Loss) before tax	27.89	41.11	344.30	1,515.41	7,343.44	1,677.12
4	Profit / (Loss) for the period from continuing operations	26.67	51.06	235.89	1,514.19	7,353.39	1,568.70
5	Profit / (Loss) from discontinuing operations (after tax)	-	-	-	-	-	-
6	Profit / (Loss) for the period	26.67	51.06	235.89	1,514.19	7,353.39	1,568.70
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	26.67	45.29	235.89	1,599.23	11,040.81	1,568.70
8	Earning per equity share (For Continuing operation): 1) Basic 2) Diluted	0.10	0.17	0.88	5.65	27.43	5.85

- The above is an extract of the detailed format of Quartely unaudited financial results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Unaudited Standalone/Consolidated financial results for the guarter ended June 2020 of Veritas (India) Limited ("The Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on September 15, 2020. The above results have been subjected to review by the Statutory Auditors of the Company.
- The Financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the companies Act, 2013 read with the relevant rules there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI
- The consolidated financial results include the results of Veritas India Limited (parent company) and all its subsidiaries as defined in Indian Accounting Standard Ind AS-110' Consolidated Financial Statements. The financial Statements of the subsidiaries used in the consolidation are drawn up to the same reporting date as that
- of the Company i.e. Quarter ended June 30, 2020. Figures of the previous period have been regrouped / rearranged, wherever necessary
- The full format of the above Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and also on website of the company (www.veritasindia.net)

For Veritas (India) Limited Nitin Kumar Didwania Director DIN - 00210289

Quarter Ended

12,665.25

200.10

180.15

188.89

1,040.00

0.35

0.35

Unaudited Audited Unaudited Audited

30-06-2020 | 31-03-2020 | 30-06-2019 | 31-03-2020

13,596.87

196.11

137.85

137.04

1,040.00

0.27

0.27

55,257.39

1,846.06

1,846.06

1,195.07

1201.01

1,040.00

2.30

2.30

11,192.30

Circular No. CIR/DFD/FAC/62/2016 dated July 5, 2016.

Place: Mumbai Date: September 15, 2020

Managing Director

For and on behalf of the Board of Directors Rajendra Agarwal

अ वैक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda ta's Intermetional Bank झोनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी ब्रांच, मेहेर चेंबर्स, तळमजला, डॉ. संदरलाल बेहल मार्ग. बॅलार्ड इस्टेट. मंबर्ड ४००००१ फोनः ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८

फॅक्सः ०२२-४३६८३८०२, ईमेलः armbom@bankofbaroda.co.in

जाहीर सूचना आम्ही तुमचे लक्ष दिनांक ०३.०९.२०२० रोजी फ्री प्रेस जर्नल (पान १८) आणि दिनांक ०४.०९.२०२० रोजी नवशक्ती (पान १०) या वृत्तपत्रात प्रकाशित दिनांक ०२.०९.२०२० रोजीच्या ई-लिलाव सूचनेने वेधत आहोत. लिलाव सूचनेतील अ.क्र. २, खात्याचे नाव मे. मातोश्री शेल्टर्स प्रा. लि. च्या संदर्भातील प्रस्तावित लिलाव रह करण्यात आला आहे.

सदर खाते वगळता इतर सर्व लिलावामध्ये कोणताही बदल नाही दिनांकः १५.०९.२०२० प्राधिकत अधिकारी बँक ऑफ बडोदा ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखालील लिखित **परिशिष्टामध्ये** अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या परिसराच्या संदर्भामध्ये (यानंतर **सदर परिसर** असा उल्लेख) श्री सैफ अली निझाम अली खान आणि सौ. सारा सैफ अली खान (**मालक**) यांच्या नामाधिकाराची तपासणी करत आहोत कारण आमचे अशील हे मालकांकडुन सदर संपादित करण्यास इच्छुक आहेत.

सर्व किंवा कोणत्याही व्यक्तीला सदर परिसरामध्ये किंवा संदर्भामध्ये/वर/विरूद्ध कोणताही हक, नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी आणि/किंवा आक्षेप जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, परवाना, विश्वस्त, धारणाधिकार, निर्वाह, ताबा, जप्ती, गहाण, प्रभार, बक्षीस किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदरच्या लिखित सूचनेसह झुंजारराव आणि कं., वकील आणि सॉलिसिटर्स, त्यांचा कार्यालय पत्ता ४था मजला. जलराम ज्योत. जन्मभमी मार्ग. फोर्ट. मंबई-४००००१ येथे किवा ईमेल vikrant.z@zunjarrao.com येथे तसे हक, नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी आणि/किंवा आक्षेपाच्या कागदपत्राच्या प्रमाणित सत्य प्रतींसह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसा दावा, मागणी किंवा आक्षेप ह्यात नसल्याचे मानण्यात येईल आणि जरी तसा दावा, मागणी किंवा दावे कायद्यात किंवा अन्यथा असल्यास. ते दावेदारांनी तसा दावा. मागणी किंवा आक्षेप रह केल्याचे मानण्यात येतील आणि /किंवा तसा दावा. मागणी किंवा आक्षेपाचा कोणताही हक त्यागित समजल जाईल आणि कोणताही तसा दावा किंवा आक्षेप आमच्या अशीलांवर बंधनकारक असणार नाही. परिशिष्ट (सदर परिसराचे वर्णन)

संत सरूपदास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. द्वारे जारी दिनांक १७ ऑगस्ट, १९६९ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. १० अंतर्गत धारक विभिन्न क्र. ४६ ते ५० धारक प्रत्येकी रू. ५०/- (रूपये पन्नास मात्र) चे ५ (पाच) पूर्ण भरणा शेअर्स च्यासह सी.टी.एस. क्र. १०६०, गाव बांद्रा, २५, प्रोफे. अलमेंडा रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येथे स्थित सरूप सागर अशा ज्ञात बिल्डिंगीच्या २ऱ्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट असलेला फ्लॅट क्र. २०२, मोजमापित अंदाजे ४४० चौरस फूट (चटई क्षेत्र)

मुंबई. दिनांक: १६ सप्टेंबर, २०२०.

झंजारराव आणि कं. करीता विक्रांत झुंजारराव

रुफिट इंडस्ट्रिज लिमिटेड

(इन्सॉल्व्हन्सी बॅकरप्टसी कोड, २०१६च्या तरतुदीन्वये दिवाळखोरीतील) कॉर्पोरेट कार्यालयः न्यू भारत बिल्डिंग, घोडपदेव क्रॉस लेन क्र. १, रामभाऊ भोगले मार्ग, भायखळा (पू),मुंबई ४०००३३, महाराष्ट्र, भारत

इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅककरप्टसी कोड २०१६ अंतर्गत मत्तेचा ई-लिलाव ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २९ सप्टेंबर २०२० रोजी स. ११.०० ते दु. २.०० खालील मत्ता ही इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड २०१६च्या तरतुदीच्या अंतर्गत राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई विभाग - ।, मुंबई यांनी नियुक्त केलेले मे. रुफिट इंडस्ट्रिज लि. (दिवाळखोरितील) चे परिसमापक श्री. जितेंद्र कुमार जैन यांच्या सूचनेनुसार विकण्यात येईल.

वर्णन	इमेज	राखीव किंमत	सीएमडी (भारू.)
ट्रेडमार्क "रुफिट" सह टायगर ज्याचा ट्रेडमार्क नोंदणी क्र. आहे १७७५८५७ जो क्लास १९ ट्रेड मार्क्स ॲक्ट, १९९९ मध्ये नोंदविलेला आहे.	Roofit	४०,७५,०००	४,००,०००

वरील मत्ता **"जे आहे जेथे आहे**" तत्वाने ई-लिलावाद्वारे **www.gaplonline.com** वर विकण्या येईल. मत्त्तेचा तपशिल, राखीव किंमत परतावायोग्य कॉशन मनी डिपॉझिट (सीएमडी) बोली वाढविण्याची रक्कम, विक्रीच्या इतर अटी व शर्तीसह कॅटलॉग सदर वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल. सदर ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी परतावायोग्य सीएमडी कॅटलॉगमध्ये नमुद केल्यानुसार जमा करणे आवश्यक आहे आणि संबंधित प्रपत्र २६ सप्टेंबर २०२० रोजी किंवा पूर्वी दु. ३.०० पूर्वी ई-मेल दारे सादर करणे आवश्यक आहे.

. इच्छुक बोलीदारांना २५ सप्टेंबर २०२० रोजी किंवा पूर्वी मत्तेबाबत चौकशी करण्याची विनंती करण्यात आहे. पुढील तपशिलाकरिता कृपया संपर्कः **गांधी ऑक्शनीयर्स प्रा. लि.** यांना संपर्क करावा. संपर्कः ९८२०१०६६७५, ईमेलः office@gaplonline.com

B Reliance

नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१ दूरध्वनी: ०२२-३५५५ ५०००. ई-मेल: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

सूचना

खाली नमूद केलेले इक्विटी शेअर सर्टिफ़िकेटस् जे कंपनी द्वारे दिले गेलेले आहेत, ते हरविले किंवा गहाळ झाले आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) ला अनुसरून आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑॉडेट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियम २०१६ मधील बदलांनुसार कंपनीने नमूद केलेल्या इक्विटी शेअर सर्टिफिकेटमधील शेअर्स या आधीच इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटीकडे आवश्यक त्या प्रक्रियांचे पालन करून हस्तांतरित केलेले आहेत. त्यामुळे ही शेअर सर्टिफिकेट्स आपोआप रद्द झालेली आहेत आणि त्याद्वारे कोणताही व्यवहार होऊ शकत नाही.

*101	· montayon o	गपाआप रह झालला आहत		and the finder of the	
अनु. क्र.	फोलियो क्रमांक	नाव/संलग्न नाव	शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र क्रमांक पासून – पर्यंत	विशिष्ट क्रमांक पासून – पर्यंत
٩	३८५७९६४	कैलाश मालपनी	90	६५३९४२-९४२	90800438-483
			98	१०४५२०४–२०४	२५६९३५७०-५८३
			২ ৭	२२०७८४०-८४०	४३५५९२८०–३००
			32	५०६४४९९-५००	८३४३६०९३-१२४
			98	६४२७८४२–८४२	
			ર૪	१२९६७९९८–९९८	२६०४३२०६८-०९९
			२८९		9383823069-389
			408	1	२२३०८८५५१८-०९५
			९८३	£0008232-232	
२	४०१७५६१	लोकनाथ सुद	२०	८५२०७९६-७९६	८३६२२०२५-०४१
			२०	८५२०७९६-७९६	८३६२२२०५-२२४
			90	८५२०७९६-७९६	८३६२२२६५-२७४
			२०	८५२०७९७-७९७	८३६२२००५-०२४
			90	८५२०७९७-७९७	८३६२२२७५-२८४
			२०	८५२०७९७-७९७	८५८८५७७३-७९३
			२०	८५२०७९८-७९८	८३६२२२४५-२६४
			90	८५२०७९८-७९८	८३६२२३०५-३१४
			२०	८५२०७९८-७९८	८३६२२४०५-४२४
			90	८५२०७९९-७९९	८३६२२३१५-३२४
			२०	८५२०७९९-७९९	८३६२२१८५-२०१
			२०	८५२०७९९-७९९	८३६२२०६५-०८१
			२०	८५२०८००-८००	८३६२२१४५-१६४
			90	८५२०८००-८००	८३६२२२२५-२३४
			२०	८५२०८००-८००	८३६२२४८५-५०१
			90	८५२०८०१-८०१	८३६२२२३५-२४१
			२०	८५२०८०१-८०१	८३६२२२८५-३०१
			२०	८५२०८०१-८०१	८३६२२४६५-४८१
			२०	८५२०८०२-८०२	८३६२२०४५-०६१
			90	८५२०८०२-८०२	८३६२२१२५-१३१
			२०	८५२०८०२-८०२	८५८८५८५३-८७:
			90	८५२०८०३-८०३	८३६२२१३५-१४१
			२०	८५२०८०३-८०३	८३६२२१६५-१८१
			२०	८५२०८०३-८०३	८५८८५७५३-७७
			२०	८५२०८०४-८०४	८५८८५८१३-८३:
			90	८५२०८०४-८०४	८५८८५८३३-८४
			२०	८५२०८०४-८०४	८५८८५८७३-८९३
			२०	८५२०८०५-८०५	८३६२२०८५-१०१
			२०	८५२०८०५-८०५	८३६२२१०५-१२१
			90	८५२०८०५-८०५	८५८८५८४३-८५
			२०	८५२०८०६-८०६	८३६२२३४५-३६४
			90	८५२०८०६-८०६	८३६२२३६५-३७१
			२०	८५२०८०६-८०६	८३६२२४४५-४६१
			90	८५२०८०७-८०७	८३६२२३७५-३८१
			२०	८५२०८०७-८०७	८५८८५७३३-७५
			२०	८५२०८०७-८०७	८५८८५७९३-८१३
			२०	८५२०८०८-८०८	८३६२२३२५-३४१
			90	८५२०८०८-८०८	८५८८५८९३-९०३
			२०	८५२०८०८-८०८	८५८८५९१३-९३
			90	८५२०८०९-८०९	८५८८५९०३-९१३
			२०	८५२०८०९-८०९	८३६२२३८५-४०१
		~	२०	८५२०८०९-८०९	८३६२२४२५-४४१
3	६०११७४९७	राज कुमार सिंघल	٥٥	93244206-208	२९१६९६५३०-६०५
8	39248289	शरद खेनका	२०	3999332-332	£3994939-94
			२०	3666333-333	£3994949-900
			92	023088£-88£	98400६२५७-२६८
			Ę	0230880-880	98400६२६९-२७१
			92	90090893-893	9८०७9०६१२-६२
			२५	9६६८४9५९-9५९	४६७२५८७०५-७२९
			١, ٩	98828980-980	880242030-038
1	२८७३७३८६	सुर्यकांत भयानी	00	६२५७५३३२–३३२	२२१६२१२६८४-७५३
		DARIN	2000	I	I

सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ़ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या ४० व्या नियमाला अनुसरून, कंपनीचे इक्विटी शेअर्स भौतिक पद्धतीने हस्तांतरित करता येत नाहीत. आणि म्हणन नागरिकांना कोणत्याही स्वरूपात या इक्विटी शेअर सर्टिफिकेटचा / इक्विटी शेअरचा व्यवहार न करणे किंवा खरेदी न करणे बाबत सुचना देण्यात येते आहे. कोणत्याही व्यक्ती (व्यक्तीं) द्वारे या इक्विटी शेअर्स/शेअर सर्टिफिकेट बाबतीत कोणताही दावा असला, तर त्याने असा दावा कंपनीच्या रजिस्टार आणि टान्सफर एजंट म्हणजेचः "केफिन टेक्नॉलॉजीस प्रायदहेट **लिमिटेड''**, सिलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१–३२, गचीबॉवली, फायनानशीयल डिस्ट्रीक्ट, नानक्रमगुडा, हैद्राबाद - ५०० ०३२ येथे ही सूचना छापून आल्यापासून सात (७) दिवसांच्या आत करावा. तसे केले गेले नाही तर कंपनी आयईपीएफ प्राधिकरणामार्फत या इक्विटी शेअर्सवरील कोणताही दावा, नोंदणी धारक/योग्य दावेदारांकडून कधी आणि केंव्हा ही मिळाल्यास, मान्य करेल.

२९१६

एकुण

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

साविथी पारेख दिनांक : १५ सप्टेंबर, २०२० जॉइंट कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर जाहीर नोटीस

ययाल खालाल सव न.		
सर्वे नं. १९/१/१	क्षेत्र	आकार रु. पैसे.
	9.00.00	१४०.००
१९/१/४	२४.७०.००	898.00
१९/१/४ १९/१/६	२०.३०.००	४०६.००
२०/१	८५.००	८५०.००
२०/१ ३५	६७.५०.००	६७५.००
३६/२/१	9.00.00	90.00
३६/२/१ ९० एकण	२८.६०.००	२८६.००
एकण	२४०.१० गंते	

सदरची संपुर्ण मिळकत हि मे. लोटस इन्फा सोल्युशन यांच्या मालकीची व कब्जेवहीवाटीचा आहे. सदरचा एकूण मेळकती मधून क्षेत्र ११००० चौरस फुट व ५५०० चौरस फुट असे २ हाईवे लगतचे प्लॉट आमच्या अशिलानी वेकत घेण्याचे ठरविले आहे. सदर मिळकती बाबत शिर्षक सत्यापन करावयाचे आहे. तरी सदर मिळकती बाबत कणाही इसमांचा दान, बक्षीस, करार, फरोक्त, वापरवहिवाट, कब्जा, भाडेपट्टा व कळ आदी वा अन्य प्रकारच इतक वा हित्तसंबंध असत्यास त्यांनी त्यांची लेखी हरकत कागएपत्रासहित ही नोटीस प्रसिष्ट झाल्यापासून चीटा १९४५ दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या जे.आर.ए. लॉ असोशिएटस्, पहिला मजला, काफ्ट बेकरीच्या वस्ती, दिरा गांधी गार्डनच्या समोर, गुरुनानक नगर, नवघर, वसई रोड (प.) ता. : वसई, जि. : पालघर, ४०१२०२, या . ाच्यांवर कळवावी अन्यथा कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे समजण्यात येईल.

ॲड. अजय मायकल कोरीया वकील जे.आर.ए.लॉ.असोशिएटस् तर्फे पार्टनर

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंद, आणि प्रशासकीय कार्यालय : ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

[नियम ८(१)अन्वये)]

कब्जा सूचना (स्थावर मिळकत)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी मोगावीरा को-ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस्^{*}ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (सदर ॲक्ट) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची व्याजासह परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील नमद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा दी मोगावीरा को-ऑप. बँक लि. च्या भाराअधीन राहील.

अनु	कर्जदार/	मागणी सूचनेची	कब्जाची	स्थावर मिळकर्तीचे
क्र.	हमीदारांचे नाव	तारीख आणि	तारीख	वर्णन आणि तारण
		थकीत रक्कम		मत्तेचे मालक
۶.	श्री. योगेश वसंत	03/02/2020	१४.०९.२०२०	श्रीम. वैशाली वसंत
٦.	चव्हाण	आणि		चव्हाण -
	श्रीम. दीपाली योगेश	₹.		खोली क्र. २३,
₹.	चव्हाण	२५,२६,३२५/-		चारकोप (१),
	श्रीम. वैशाली वसंत	(३०/११/२०१		भाग्योदय सीएचएस
	चव्हाण	९ रोजीस)		लि., प्लॉट क्र. १६२,
٤.	–कर्जदार			सेक्टर १, आरएससी
٦.	श्री. मनोज प्रभु खंडारे			१९, भाग १, देना बँक
	श्री. निमेश हरिप्रसाद			जवळ, चारकोप,
	जोशी			कांदिवली (पश्चिम),
	– हमीदार			मुंबई- ४०००६७

दिनांक: १४.०९.२०२० श्री. नारायण जी मेंडन स्थळ: मुंबई मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

RODIUM REALTY LIMITED

CIN - L85110MH1993PLC206012

Quarter Ended | Quarter Ended | Year Ended

1,497.65

35.00

35.00

22.89

23.25

324.79

0.70

0.70

Quarter Ended Quarter Ended Year Ended

30.06.2020 30.06.2019 31.03.2020

Unaudited

36.71

24.60

Deepak Chheda Chairman and Managing Director DIN : 00419447

T.: +91-22-42310800 F.:+91-22-42310855

1,497.65

(Rs. in Lacs)

30.90

30.90

13.83

18.78

324.79

0.43

0.43

1,254.78

3,785.46

21.88

4.81

30.06.2019 31.03.2020

Unaudited Audited

Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June,2020

30.06.2020

Unaudited

195.03

(103.19)

(103.19)

(115.89)

(114.69)

324.79

(3.57)

(3.57)

a) The above is an extract of the detailed format of the Quarter ended 30th June,2020 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended 30th June,2020 Financial Results (Consolidated/Standalone) are

available on the websites of The Bombay Stock Exchange ("www.bseindia.com") and or the Company's website at www.rodium.net.

Unaudited

195.03

(102.23)

(114.93)

b) The above financial results for the Quarter ended 30th June, 2020 were reviewed and b) The above financial results for the Quarter ended Sour Suite, 2020 1000 approved by the Board of Directors at its meeting held on 15th September, 2020.
c) Key Unaudited Standalone Financial Information of the Company is as under :(Rs. in Lacs)

rodium.

Particulars

Total Income from operations

tax (after Exceptional items)

(after Exceptional items)

Net Profit/(Loss) for the period

(before tax and Exceptional items)

Net Profit/(Loss) for the period before

Net Profit/(Loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the

Comprehensive Income (after tax)]

Earnings Per Share (of Rs.10/- each)

Paid up Equity Share Capital

1. Basic(Rs. Per share)

2. Diluted(Rs. Per share)

Particulars

2 Net Profit/(Loss) for the period before tax

Net Profit/(Loss) for the period after tax

1 Total Income from operations

(after Exceptional items)

(after Exceptional items)

Date: 15th September, 2020

Place : Mumbai

period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other

पोलो क्वीन इंडस्ट्रीयल अँड फिनटेक लिमिटेड

(सीआयएनः एल७२२००एमएच१९८४पीएलसी०९४५३९) नोंदणीकृत कार्यालयः ३०४, ए टू झेड इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, जी. के. मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०० ०१३, दूर. : ०२२-२४९३५४२१/२४८१७००१, फॅक्स: ०२२ २४९३५४२०/२४८१७०४७

ई-मेलः info@poloqueen.com वेबसाईटः www.poloqueen.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स 'ओएव्हीएम'') मार्फत व्हावयाच्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, पोलो क्वीन इंडस्ट्रीयल अँड फिनटेक लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम^{?'}) मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२० रोजी दु. ३.०० वा. (भाप्रचे) एका सामाईक ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत एजीएम बोलावण्यासाठी वितरित . करण्यांत येत असलेल्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे.

मातत्याने सुरु असलेला कोव्हीड-१९ साथरोगाचा उपद्रव पाहता, निगम व्यवहार मंत्रालयाने (एससीए) त्यांच्या दिनांक ०५ मे. २०२० च्या सर्क्यलर सहवाचता दिनांक ०८ एप्रिल. २०२० च्या व १३ एप्रिल. २०२० च्या सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') द्वारा एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/किंवा ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली. ह्या एमसीए सर्क्युलर्सच्या आणि कंपनी अधिनियम, २०१३ व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीच्या अनुपालनांत कंपनीच्या सभासदांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल. वार्षिक अहवाल २०१९–२०२० सह एजीएम ची सूचना वरील एमसीए सक्युंलर्स आणि दिनांक १२ मे, २०२० चे सेबी सर्क्युंलर नुसार कंपनी/डिपॉझिटरीजकडे ज्यांचे ई–मेल ॲड्रेसेस नोंदवले असतील त्या सभासदांना फक्त

. ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल आयडी नोंदवले नसतील त्यांनी खालील प्रकारे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवन घ्यावेतः

- ू प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्सः कृपया फोलिओ क्र., भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढ़ची आणि मागची), पं (पं कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) ई-मेल ने मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्ल्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, राजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट ना service@satellitecorporate.com/कंपनीला secretarial@poloqueen.com येथे पाठवावे. फॉर्म डाऊनलोड करण्याकरिता पुढील लिंक वर क्लिक कराः http://www.satelliteco porate.com/KYC-for%20physical.pdf.
- डिमटेरिअलाईज्ड स्वरूपातील शेअर्सः कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१९ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत. पॅन (पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार. (आधार कार्डची एजंट यांना service@satellitecorporate.com येथे/कंपनीला secretarial@poloqueen.com येथे ईमेल द्वारा ह्या वर्षाची सूचना पाठवण्याकरिता द्यावेत आणि भविष्यात तुमच्या डिमॅट खात्याला

तभासदांनी ध्यानांत ठेवावे की, एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीची वेबसाईट http://poloqueen.com/annual-reports.php व स्टॉक एक्सचेंजेस च्या वेबसाईटस् म्हणजेच, अनुक्रमे बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंजची www.msei.in येथे देखील उपलब्ध असेल. एजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ची वेबसाईट www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे.

सामिल होण्यासाठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत हजर असलेल्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्तता करिता हिशोबांत धरले जाईल. कंपनी तिच्या सर्व सभासदांना एजीएम च्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याकरिता रिमोट ई-व्होटींग सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') पुरवत आहे. त्या व्यतिरिक्त, कंपनी एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मतदानाची सविधा (''ई-व्होटींग'') परवत आहे.

रिमोट ई-व्होटींग आणि) एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम करिताची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत

संचालक मंडळाच्या आदेशाने पोलो क्वीन इंडस्ट्रीयल अँड फिनटेक लिमिटेड साठी

वंदना यादव

ठिकाणः मंबर्ड

The spirit of Mumbai is now 92 years old!



'कांचनगिरी'

The Family Newspaper

दी जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल सीआयएनः यु९९१००एमएच१९६६जीएपी०१३४८६

नोंद. कार्यालयचा पत्ताः ऑफिस नं. एडब्ल्यू १०१०, टॉवर ए, १ला मजला, भारत कंपाऊंड बोर्स, बी. के. कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई, महा.-४०० ०५१. ई-मेल आयडी: rajesh.narvekar@gjepcindia.com वेब: www.gjepc.org

५४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींगची माहिती

गद्वारे सूचना देण्यांत येते की, दी जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल (जीजेईपीसी/काऊन्सिल) सभासदांची ५४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी द **१२.०० वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत निगम . विहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या दिनांक ०५.०५ २०२० च्या सर्क्यलर (सहवाचता दिनांक ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० आणि २१.०४.२०२० ची सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख एमसीए सर्क्युलर्स)) च्या अनुषंगाने एजीएमच्या सूचनेत वर्णन केलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे.

जीएम मध्ये करणे प्रस्तावित असलेले सामान्य आणि विशेष कामकाज मांडणारी ५४व्या एजीएमची सचन . कंपनीकडे ज्यांचे ई-मेल आयडीज नोंटवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न पाठवली आहे ज़ीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदन पाठवण्याची कार्यवाही १४ सप्टेंबर, २०२० रोजी पूर्ण झाली . . நंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सह वाचता सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि ाशासन) नियम, २०१४ चा नियम २० च्या अनुपालनांत कंपनीला तिच्या सभासदांना ५४व्या एजीएम च्या भूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर एनएसडीएलने पुरवलेल्या ई-व्होटींग सेवे मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत ण्याकरिता सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. श्री. प्रमोद एस. शाह, मे. प्रमोद एस. शाह अँड असोसिएटस. गवसायीक कंपनी सेक्रेटरीज चे भागीदार यांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पर्व सभासदांना कळविण्यांत येते कीः

- ई-व्होटींगची सुरुवात शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी स. १०.०० वा. होईल. ई-व्होटींगची समाप्ती सोमवार. २८ सप्टेंबर. २०२० रोजी सं. ०५.०० वा. होईल
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएम मध्ये मत देण्याकरिता पात्रता ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट आहे
- फक्त गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत किंव लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे नोंदवलेली असतील त्या व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगर्च सुविधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान करण्यास हक्कदार असतील.
- ु कोणत्याही व्यक्ती सूचना पाठवल्या नंतर काऊन्सिल ची सामान्य सभासद बनल्या आणि गुरुवार, २४ ्र सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदत्व असल्यास ती evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवन किंवा काऊन्सिल ला लेखी कळवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.
- सभासदांनी ध्यानांत ठेवावे कीः रिमोट ई-व्होटींग मार्फत मतदान करण्यास सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ०५.०० वा. नंतर
- वरील तारीख आणि वेळेनंतर मतदानासाठी एनएसडीएल कडन रिमोट ई-व्होटींग निष्क्रिय केल जाईल
- आणि एकदा का सभासदांने ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यांना ते बदल दिले जाणार नाही. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल ते सभेस हजर राहू शकतात परंतु पुन्हा त्यांचे
- मत देण्यात हक्कदार नसतील. केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत जीचे नाव नोंदवले असेल ती व्यक्तीच ई-व्होटींग सविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये मतदान करण्यास हक्कदार असेल.
- ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना लॉगीन केल्यावर उपलब्ध होणण्या डॅशबोर्ड वर दिसणाऱ्या मेंबरशिप टॅब अंतर्गत www.gjepc.org ह्या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील लक्षात घेता, सभासदांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, जर तुम्ही तुमचे ई-मेल ॲड्रेस काऊन्सिल कडे नोंदवले नसतील किंवा तुम्ही तुमचे काऊन्सिलकडे नोंदवलेले सध्याचे ई-मेल ॲड्रेस बदलण्यास/अद्ययावत करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही ई-व्होटींग करिता लॉगीन तपशील मिळवण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावीः Council@membership@gjepcindia.com येथे काऊन्सिल ला लेखी विनंती पाठवून सभासद त्यांचे ईमेल ॲड्रेस काऊन्सिल कडे नोंदवू शकतात किंवा तुम्ही खालील क्रमांकांवर कॉल कराः
- . रोल फ्रीकमांक: १८००-१०३-४३५३
- मिस्ड कॉल क्रमांकः +९१-७२०८०४८१०० कंपनी एनएसडीएल शी समन्वय साधेल आणि लॉगीन अधिकारपत्रे उपरोक्त सभासदाांना पुरवले.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशी/तक्रारींच्या बाबतीत. सभासद/लाभार्थी मालकांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा.

श्री. राजेश नार्वेकर

ठिकाणः मुंबई

लिगल अँड सेक्रेटरियल कॉम्प्लायन्सेस

त्ताः ऑफिस नं. एडब्ल्यू १०१०, टॉवर ए, १ला मजला, भारत कंपाऊंड बोर्स, बी. के. कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई, महा.-४०० ०५१.

ई-मेल आयडीः <u>rajesh.narvekar@gjepcindia.com</u> दर. क्र.: ०२२-२६५४४६००

संचालक मंडळाच्या आदेशान जीजेईपीसीच्या प्रशासकीय समितीच्या वतीने आणि सार्ठ

सही/-

कॉलीन शाह दिनांकः १५ सप्टेंबर, २०२० डीआयएनः ०००४३६१०

आमचा प्रस्तावित रहिवासी हाऊसिंग प्रकल्प कांचनगिरी, सीटीएस क्र. ९८इ, गाव वाधवान, कांदिवली (पूर्व) येथे स्थित याला पर्यावरण आणि वन मंत्रालय (एमओइएफ) जीओआय, नवी दिल्ली यांच्याकड्न पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. स्पष्टतेच्या प्रती महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळकडे उपलब्ध आहेत आणि मंत्रालयाची वेबसाईट http://www.envior.nic.in येथे सूद्धा पाहता येतील.



सीआयएनः एल२४१९०एमएच१९१९पीएलसी०००५६४ नो. कार्याः प्रॉस्पेक्ट चेबर्स, ३१७/३२१, डॉ. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ (भारत) वेबः www.dmcc.com ईमेलः dgokhale@dmcc.com फोनः + ९१ २२ २२०४८८८१-२-३, फॅक्स क्र.: +९१ २२८५२२३२

अंतिम लाभांशाच्या हेतुकरिता अभिलेख तारखेची सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ चा नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ४२ अनुसा सूचना याद्वारे देण्यात येते की, संचालक मंडळाने र् सोमवार १४ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या त्यांच्या मंडळ सभेत वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता रु. १०/- च्या प्रती इक्विटी शेअर रु. ०.५० (म्हणजेच ५%) चा अंतरिम लाभांश घोषित केला . आहे आणि त्यानुसार सदर सभेत घोषित झालेला अंतरिम लाभांश पाप्त करण्यासाठी पात्र सभासट ठरविण्यासाठी अभिलेख तारीख म्हणून शूक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश प्रदानाची तारीख बधवार ७ ऑक्टोबर २०२० म्हणजेच विहित मर्यादेत राहिल. पुढे, वरील सदर रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४७(२) अनुसार सदर सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.dmcc.com आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडची वेबसाईट प्रक्लें ww.bseindia.com वर सद्धा उपलब्ध आहे.

धरमशी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड करिता

डी. टी. गोखले सिनि.एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडंट आणि कंपनी सचिव दिनांकः १४.०९.२०२०

NIRAV COMMERCIALS LIMITED

(CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad.
Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com;

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020. (₹ in Quarter | Quarter | (₹ i<u>n Crores)</u>

St. Particulars ended 30.06.2020 30.06.2019 Un-Audited	
Un-Audited Un-	ended
1 Total Income from Operations (Net) 1.18 1.47 2 Net Profit / (Loss) from Ordinary activities after tax 0.13 0.10 3 Net Profit / (Loss) for the period 0.13 0.10 after tax (after extraordinery items) 4 Equity Share Capital 0.39 0.39 5 Reserve (excluding revalution reserves as shown in the 0.30 0.30 1.18 1.47 0.10 2.19 0.10 0.10 3 0.10 0.10 4 Equity Share Capital 0.39 0.39 5 Reserve (excluding revalution reserves as shown in the 0.30 5 1.18 1.47 6 1.18 1.47 7 1.18 1.47 8 1.47 9 1.18 1.47 9 1.18 1.47 9 1.18 1.47 9 1.18 1.47 1.18 1.47 9 1.18 1.47 1.18 1.47	31.03.2020
2 Net Profit / (Loss) from Ordinary activities after tax 0.13 0.10 3 Net Profit / (Loss) for the period 0.13 0.10 after tax (after extraordinery items) 4 Equity Share Capital 0.39 0.39 5 Reserve (excluding revalution reserves as shown in the	Audited
3 Net Profit (Loss) for the period after tax (after extraordinery items) 4 Equity Share Capital 0.39 0.39 5 Reserve (excluding revalution reserves as shown in the	5.02
after tax (after extraordinery items) 4 Equity Share Capital 0.39 0.39 5 Reserve (excluding revalution reserves as shown in the	0.03
4 Equity Share Capital 0.39 0.39 5 Reserve (excluding revalution reserves as shown in the	0.03
5 Reserve (excluding revalution reserves as shown in the	
1-1	0.39
Balance Sheet of Previous year)	
	13.07
6 Earning per share (before extraordinary items)	
(of ₹ 10/- each) (not annualised) :	
a) Basic₹	0.94
b) Diluted ₹	0.94
7 Earning per share (after extraordinary items)	
(of ₹ 10/- each) (not annualised) :	
a) Basic ₹	0.94
b) Diluted ₹	0.94

ve statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Co approved by the Board of Directors at their Meeting held on 15.09.2020.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial are available on Stock Exchange websites (www.bseindia.com) and the company website (www.associatedgroup.com).

The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act. 2013 read with relevant rules issued there under

- The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company The Company's operations and financial results for the quarter have been impacted by the lockdow imposed to contain the spread of COVID-19. The operations gradually resumed with requisite precautions during the quarter with limited availability of workforce and disrupted supply chain. The results for the quarter are therefore not comparable with those for the previous quarter. The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and external information available up to the date of approval of these financial results. However the company believes that the pandemic is not likely to impact the carrying value of the assets. The Company continues to monitor the economic effects of the
- pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome The Provision for Deferred Tax has been made at the end of the financial year.

Figures of previous period's / year's have been regrouped / rearranged whereever necessary. Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products.

For Niray Commercials Ltd (CA. Raghav Daga) Director DIN-00084553

Place : Mumbai Dated: 15th September, 2020

Place: Mumbai

SHUKRA BULLIONS LIMITED Regd. Office: 232, PANCHRATNA, OPERA HOUSE, MUMBAI 400004

CIN NO.: L67120MH1995PLC284363, WEBSITE: www.shurakabullions.com, Email: shukrabullions@yahoo.com, Phone No.: 022-23672992, 022-23631867

Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020

			Rs.In Lakh
	Quartei	r Ended	Year Ended
Particulars	30.06.2020	30.06.2019	31.03.2020
	(Uaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations (net)	30.35	29.92	172.53
Net Profit/(Loss) for the period (before tax and			
exceptional items)	-3.93	-3.94	1.13
Net Profit/(Loss) for the period before tax (after			
exceptional items)	-3.93	-3.94	1.13
Net Profit/(Loss) for the period after tax (before			
Extraordinary items)	-3.93	-3.94	0.76
Net Profit/(Loss) for the period after tax (after			
Extraordinary items)	-3.93	-3.94	0.76
Total Comprehensive Income for the Period after			
(Comprising Profit/(Loss) for the Period (after tax) and			
other Comprehensive income (after tax)	-42.67	0.00	-51.46
Equity Share Capital	501.53	501.53	501.53
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in			
the Balance Sheet of previous accounting year)	0	0	0
Earning Per Share-Basic/Diluted (before extraordinary			
items) Of Rs.10/- each not annualized)	-0.08	-0.08	0.02
Earning Per Share-Basic/Diluted (after extraordinary			
items) (of Rs. 10/- each not annualized)	-0.08	-0.08	0.02
Notes:	•		

The above in an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing obligations and other Disclosure Requirement) Regulation 2015. The Full Format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com and on the Company's website at www.shukrabullions.com

For and on behalf of the Board

Chandrakant Shah Director DIN NO. 01188001

चांदणी मशिन्स लिमिटेड

			(ਨ. ल	ाखात, प्रती समभ	गग प्राप्ती सोडून
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.		30-08-2020	39-03-7070	30-08-2088	39-03-7070
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३.७४	४१५२.७३	२७.३३	४८४०.३७
۶.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	-१२.६८	44.84	-१४.१६	३.६८
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	-१२.६८	५५.४५	-१४.१६	३.६८
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	-८.०५	३९.८३	-80.86	१.४७
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	-८.०५	३९.८३	-१०.४८	१.४७
ξ.	समभाग भांडवल	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	३२२.७४
७.	इतर इक्विटी (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0	۰	0	१८८.८८
८.	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)				
	१. मुलभूतः	-0.74	१.२३	-0.37	0.04
	२. सौम्यिकृत :	-0.24	१.२३	-0.32	0.04
٩.	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींनंतर)				
	१. मुलभूतः	-0.24	१.२३	-0.32	0.04

परिक्षित अलिम विसीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने १५ सप्टेंबर, २०२० रोजी ज्ञालेल्या बैठकीत पुनर्विलोकित करन त्यांची शिफारस केली आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याचे तारखेस झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंज

वरील अलेखापिक्षित अशिव विनोध निकर्षाना लेखापिक्षण मितिवी १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत पुनर्विलोकित करून त्यांची शिफारस केली आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याचे तारखेस झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजूर केले निकर्ष कंपनीच्या चीधानेक लोखापिकांच्या मर्यादित पुनर्विलोकना अधीन होते. कंपनीचे वितीध निच्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या करता १३३ अन्वचे विक्षित इंडियन अकाऊंटिंग स्टेंडर्ड (१३इ एएस.) यह वाचता त्या अंतर्गत बनवलंले नियम यापुसार आणि सेवी (लिस्टींग ऑक्लिगेशन्स अंड डिक्लानेज रिक्वायस्मेंटस) रेयुल्वान, २०१५ चे रेयुल्वान ३३ व दिनांक ५ जुले, २०१६ चे सेवी सर्चकुंत्र स्वाचार कार्यता आहे. को प्रवत्ती प्रवाद कंपनी यहांच्या होति वाचता वाचता आहे. आहे हो अपतिच विभागांवरील इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्ड-१०८ तुसार एकमेच अहवालयोग्य व्यवसाय विभाग समजला जातो. महणून विभागनिशय माहिती रोण्याची गरत नस्त्याचे दिल्ली नाही.
कोरोनाव्हास्तर होनिस्तरिंग माल कार्याचे व्यवसाय विभाग समजला जातो. महणून विभागनिशय माहिती रोण्याची गरत नस्त्याचे दिल्ली नाही.
कोरोनाव्हास्तर होनिस्तरिंग माल कार्याचे हेल्ली नाही.
कोरोनाव्हास्तर होनिस्तरिंग नाही कार्याचे स्वाचार वाचता आहे. आणि ३० जूत, २०१० रोजी संगलेल्या निमाहिताठीचे वित्तीय निकर्ष व्यवसाय विभाग समजला कार्याचे होता होते.
इंगा अलिस विनीय निकर्षाच्या मंजुरिच्या तारखेण्यं माहितीच्या बाह्य आणि अंतर्गत कोलांचा विचार केला आहे. आणि ३० जूत, २०२० रोजी संगलेल्या निमाहिताठीचे वित्तीय निकर्षण वनवतांना लक्षणीय लेखा अंदाज व गृहीतके यावर निर्णय योताच योच कार्यका में उत्तर स्वत्ताच्याचे निमाहिताठीच वित्तीय निकर्षण वित्ता विचार वित्ता विचार वित्ताच किलालिक महण्याचे अपतिकाति विचार वित्ताच वित्ताच वित्ताच केला अहित्तावता विचारति विचार वित्ताच वित्ताच वित्ताच केला अहित्तवता विचारति विचार केला महण्याचे अधिकात केला कर्याचे होता किलालिक होणा अधीन असलेल्या केला अहित्तवता विचारति विचार वित्ताच कर्याचित वित्ताच वित्ताच वित्ताच वित्ताच वित्ताच वित्ताच वि